

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती  
मंडळाच्या कार्यालयातील अस्थायी पदांना  
दि.१.३.२०१६ ते दि.३०.०९.२०१६ पर्यंत  
मुदतवाढ देण्याबाबत.

## महाराष्ट्र शासन

### मराठी भाषा विभाग

शासन निर्णय क्रमांक: अस्थाप-२०१६/प्र.क्र.३५/आस्था-२,  
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.  
तारीख: २० फेब्रुवारी, २०१६.

- वाचा-** १) सामाजिक न्याय, सांस्कृतिक कार्य व विशेष सहाय्य विभाग, शासन निर्णय क्रमांक-संकीर्ण-  
२००१/प्र.क्र.२९८/सां.का.१, दिनांक २३.०३.२००६  
२) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय, क्रमांक-अस्थाप-२०१५/प्र.क्र.१४/२०१५/भाषा-१,  
दिनांक २.०३.२०१५.  
३) मराठी भाषा विभाग, शासन शुद्धीपत्रक क्रमांक-अस्थाप-२०१५/प्र.क्र.१४/२०१५/भाषा-१,  
दिनांक २६.०३.२०१५.  
४) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांचे पत्र जा.क्र.सासंमं २०१६/२४८,  
दिनांक १९.०१.२०१६.  
५) वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दिनांक ११.०२.२०१६

## शासन निर्णय

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई येथील खालील ४ अस्थायी पदांना संदर्भाधिन क्र.२ व ३ येथील दि.२.०३.२०१५ व दि.२६.०३.२०१५ च्या शासन निर्णयान्वये दिनांक १ मार्च, २०१५ ते दि.२९ फेब्रुवारी २०१६ पर्यंत एक वर्षासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

### महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई

अ.क्र.	पदनाम	अस्थायी पदसंख्या	वेतनश्रेणी
१	सहायक लेखा अधिकारी	१	९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु.४४००)
२	निम्नश्रेणी लघुलेखक (मराठी) अध्यक्षांचे स्वीय सहायक	१	९३००-३४८०० (ग्रेड वेतन रु.४३००)
३	लिपिक-टंकलेखक	१	५२००- २०२०० (ग्रेड वेतन रु.१९००)
४	वाहन चालक	१	५२००- २०२००(ग्रेड वेतन रु.१९००)
	एकूण अस्थायी पदे	४	

२. आता महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई येथील उपरोक्त ४ अस्थायी पदांना खालील अटीच्या अधीन राहून दिनांक १ मार्च, २०१६ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०१६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

- १) ज्या प्रयोजनार्थ ही पदे निर्माण केली आहेत त्याच प्रयोजनार्थ त्या पदाचा विनियोग करण्यात यावा.
  - २) सदर पदांचा अपेक्षित खर्च मंजूर अनुदानातून भागविला जाईल.
  - ३) उपरोक्त कालावधीसाठी नियत अस्थायी पदांना मुदतवाढ देतांना त्या त्या आस्थापनेवरील अस्थायी पदे दिर्घकाळ रिक्त नसतील / व्यपगत झालेली नसतील.
  - ४) मुदतवाढ मंजूरी द्यावयाची नियत अस्थायी पदे विहित आकृतीबंधातील असावी.
३. उपरोक्त बाबीवर होणारा खर्च " मागणी क्रमांक झेडएफ - ०२, २२०५, कला व संस्कृती, ००, १०२, कला व संस्कृती प्रचालन (०१) योजनेतर योजना (०१) (०१) राज्य साहित्य व संस्कृती मंडळ (२२०५३१७२) ०१ वेतन" या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो सन २०१६-२०१७ या वित्तीय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.
- प्रस्तुत शासन निर्णय हा वित्त विभागाच्या शासन निर्णय क्रमांक : पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/विसु-१, दि.११.०२.२०१६ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार निर्गमित करण्यात येत आहे.
- सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०१६०२१७१५०७१४८५३३ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( लतिका वि.पाटील )

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई.
- २) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखा व परिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
- ३) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ४) निवासी लेखा परिक्षा अधिकारी, मुंबई
- ५) कोषागार अधिकारी, मुंबई.
- ६) वित्त विभाग (व्यय-४) व वित्तीय सुधारणा-१, मंत्रालय, मुंबई.
- ७) मराठी भाषा विभागाची सर्व कार्यासने.
- ८) निवडनस्ती.